# KIRAN PRINT PACK LIMITED

CIN: L21010MH1989PLC051274

REGD. OFFICE: W- 166 E, TTC Industrial Area, MIDC Pawane, Navi Mumbai- 400709 website: kiranprintpack.wix.com/kiran,, Email: kiranprintpack@gmail.com,,Tel/Fax:091 27626427

Date: 15th February 2025

To,
BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001.

Ref: Security Code - 531413

Sub: Submission of newspaper advertisements of unaudited quarterly financial results for the quarter ended 31st December, 2024.

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, kindly find attached herewith copies of newspaper advertisements of the unaudited quarterly financial results of the Company for the quarter ended 31st December, 2024, published in "Active Times" - English Edition Newspaper and "Mumbai Lakshdeep" - Marathi Edition Newspaper on Tuesday, 15th February, 2025.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For Kiran Print Pack Limited

Karan Kamal Mohta DIN: 02138590 Managing Director

Encl: as above

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to the Public at Large that my client

PARSHURAM GUNDU NAWALE

applied for transfer of the flat and

its Share Certificate No.15 (Shares Distinction No.71 To 75) of 2A/604

(Annexure II Sr. No.15), Bandra Saibaba Nagar S.R.A. CHS, Behind Teachers Colony, Off.

Service Road, Bandra (E), Mumba

400051, in his name from the

name of original allotee MANOHAR MARUTI HATIPKAR, if

any person or persons having any

nterest in respect of the above said

premises then record there

objection in writing with evidence

within 14 days from the date of

oublication of this notice to me i.e.

Adv. M. H. CHHIPA, 3/15, Kondaji Chawl, Parel, Mumbai – 12 (Mob.

No.9821400234) or my client

afterwards their rights, title, interest

or claim will be waived which

please note.

objection claim rights, title or

DCB Bank Ltd.

Registered Office: - 6th Floor, Tower A. Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013

Retail Asset Collection Department:- 1st Floor, Huma Mall, L.B.S. Marg, Kanjur Marg (West), Mumbai - 400078

# **CORRIGENDUM**

To our public notice dated 30/01/2025 for E-Auction scheduled on 17/02/2025 in respect of secured asset All that piece and and parcel of Flat No. 606, 6th Floor, B Wing, Morgana Casa Rio Gold Building, Nilje, Dombivali East, Thane- 421204 (The Secured Assets) this is to inform public at large due to sudden technicalities, the said E-Auction scheduled on 17/02/2025 stands cancelled. All are requested not to act upon the said E-Auction in respect of said

**Authorised Officer** DCB Bank Ltd.

DCB BANK

JBI

Place: Mumbai

Date: 13.02.2025

#### **EMERALD LEISURES LIMITED**

CIN:L74900MH1948PLC006791 Address: Plot No.366/15, Club Emerald Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai, Maharashtra, 400071 Email id: info@clubemerald.in; website: www.clubemerald.in (Extract of Un-audited Financial Result for the Quarter & Nine Months ended 31st December 2024)

	Quarter Ended			Nine Mon	Year Ended	
Particulars	31-12-24 (Un-audited)	30-09-24 (Un-audited)	31-12-23 (Un-audited)	31-12-24 (Un-audited)	31-12-23 (Un-audited)	31-03-24 (Audited)
Total income from operations	440.90	310.21	442.07	1115.46	1171.74	1659.31
Total Expenses	688.93	625.59	636.50	1957.39	1882.72	2632.47
Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-973.00
Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-973.16
Net Profit/ (Loss) after Tax	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-973.16
Total Comprehensive Income	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-969.99
Equity Share Capital (F.V @5/-)	750.93	250.31	250.31	750.93	250.31	250.31
Earning Per Share Basic	-1.65	-2.27	-1.40	-5.91	-5.12	-6.98
Diluted	-1.65	-2.27	-1.40	-5.91	-5.12	-6.98
	Total income from operations Total Expenses Net Profit/ (Loss) before tax and exceptional items Net Profit/ (Loss) before tax after exceptional items Net Profit/ (Loss) after Tax Total Comprehensive Income Equity Share Capital (F.V @5/-) Earning Per Share Basic Diluted	Particulars         31-12-24 (In-audited)           Total income from operations         440.90           Total Expenses         688.93           Net Profit/ (Loss) before tax and exceptional items         -248.03           Net Profit/ (Loss) before tax after exceptional items         -248.03           Net Profit/ (Loss) after Tax         -248.03           Total Comprehensive Income         -248.03           Equity Share Capital (F.V @5/-)         750.93           Earning Per Share Basic         -1.65           Diluted         -1.65	Particulars   31-12-24   30-09-24   Un-audited)   Un-audited   Un-au	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items   -248.03   -315.39   -315.49   -315.39	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items   1-248.03   -315.39   -194.42   -841.93   Net Profit/ (Loss) before tax and exceptional items   -248.03   -315.39   -194.42   -841.93   Net Profit/ (Loss) before tax and exceptional items   -248.03   -315.39   -194.42   -841.93   Net Profit/ (Loss) before tax and exceptional items   -248.03   -315.39   -194.42   -841.93   Net Profit/ (Loss) before tax after exceptional items   -248.03   -315.39   -194.42   -841.93   -194.42   -841.93   -194.42   -841.93   -194.42   -841.93   -194.42   -841.93   -194.42   -841.93   -194.42   -841.93   -194.43   -194.93   -	Particulars   31-12-24   30-09-24   31-12-23   31-12-24   31-12-23   31-12-24   31-12-23   31-12-24   31-12-23   31-12-24   31-12-23   31-12-

Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended December 31st, 2024 Un-audited Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI( Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015. The above financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 13th Febuaray, 2025.



QR Code- Financial Result 31.12.2024

For Emerald Leisures Limited Rajesh Loya Whole Time Director & CEO

#### PUBLIC NOTICE

informed that the Public Notices ublished by **Divya Sanghvi** Advocate, on behalf of her client, he Times of India in English, Gujra Samachar in English and Navbhara Times in Hindi language on 30th January, 2025 are misleading and contains incomplete statements

Members of the public at large ar further informed that I. RAJESH VISHNU BAGWE, is in well seized and possessed of the four Room structures made of Brick Masonary wall and G.I. Sheet over the roo situated next to Paradise Banquet/Shiv Mandir over the roof in respect of structures being Structure No. 1 admeasuring 18.58 Sq. Mtr Structure No. 2 admeasuring 18. 58 Sq. Mtr., Structure No. 3 admeasuring 18.58 Sq. Mtr., and Structure No. 4 admeasuring 18.58 Sq. Mtr.

the structures known as 'Dadı Master Chawl'. Iving and being a Survey No. 57, Hissa No. 4, C.T.S. No. 407/D, **Opp. Adani Electricty Office**, Devidas Lane, Borivali (West) Mumbai- 400 092 (hereinafte referred to as the "Said Structure" therefore, the entire transaction shall be subject to the right and contentio of the structure belonging to me Accordingly, I am in the occupanc and possession rights of the abovementioned structures and Siddhivinavak Sahkari Gruhnirmar Sanstha (Proposed) society and the society is under process of being eclared as a slum. The society is a private slum and the said slum has een proposed to undergo redevelopment process by the Slum Rehabilitation Authority. Place : Mumbai

Date : 15/02/2025 RAJESH VISHNU BAGWE

# PUBLIC NOTICE

Public are hereby informed that M/s. Bacha Party Prop:- Mr. Manish Davin Visaria ("Borrower") had availed Mortgage loan "Loan") from erstwhile Punjab & Maharashtra Co-operative Bank ("PMC Bank") against the security of mortgage of immovable property situated at Shop No 118 & 119, Basement Floor, K Wing, Golden Trade Centre Co-op. Housing Society Ltd, at Survey No. 79 Hissa Part, Survey No.87 Hissa Part Village Tulinj, Nallasopara (East), Taluka-Vasai, Dist:Palghar-401209, Maharashtra, more particularly described in the schedule hereunder ("Schedule Property"). The Borrower is the owner ("Owner") of the Schedule Property had entered into Agreement with PMC Bank to secure the mortgage of Schedule Property in favour of PMC Bank.

The PMC Bank has been amalgamated with Unity Small Finance Bank Ltd.("Bank") under the Punjab and Maharashtra Co-operative Bank Limited (amalgamation with Unity Small Finance Bank Limited) Scheme, 2022 ("Scheme") sanctioned by the Central Government and notified in official Gazette dated 25.1. 2022.

Mr. Manish Davin Visaria (Borrower), Owne of the Schedule Property died on 19/05/2021 at Mumbai. Maharashtra and Mrs. Avan Manish Visaria the surviving Owner of the Schedule Property has paid off entire outstanding Loan andapproached the Bank for collection of original title deeds pertaining to Schedule Property available with Bank ("Title Deeds")

Notice is hereby given to the legal heirs of late Mr. Manish Davin Visaria who wish to claim the Title Deeds, to approach the Bank along with succession certificate within seven days from the date of this Public Notice. If the Bank does not receive any claim within such period, the Bank will hand over the Title Deeds to Mrs. Avani Manish Visaria and no claim o whatsoever nature by any person shall be entertained thereafter by the Bank in respect of the Schedule Property and any person claiming the Title Deeds may claim the same from Mrs. Avani Manish Visaria.

Schedule of the Property :- Shop No.118 &119, Basement Floor, K Wing, Golden Trade Centre Co-op. Housing Society Ltd, at Survey No. 79 Hissa Part, Survey No.87 Hissa Part Village Tulini, Nallasopara (East), Taluka Vasai, Dist:Palghar-401209.

Date: 15/02/2025

Authorised Office Unity Small Finance Bank Limited

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client MR. VASUDE\ SADASHIV DESAI who is the owner of Flat No. 103, FIRST Floor, A wing, RAMCHANDRA & LAXMI CO-OP. HSG. SOC. LTD., Ramchandra Niketan Building, Sai Baba Nagar, Navghar Road, Bhayandar (E), Tal. & Dist-Thane-401105. M/S. SAI CHARAN DEVELOPERS had sold the above said Flat to MR. VASUDE\ SADASHIV DESAI by Agreement for Sale dated 23.06.1991. By way of Gift Deed dated 02.11.2016, MR VASUDEV SADASHIV DESAI has gifted his 50% shares, rights, title and interest in the said Flat to MRS.

NEELAKSHI VASUDEV DESAI and they became the joint owners of the above said flat. MRS. NEELAKSHI VASUDEV DESAI expired on 18.04.2024 at Mira Road (E). By way of Release Deed dated 17.01.2025, 1. MR TUSHAR VASUDEV DESAI 2. MR. BHUSHAN MEDHEKAR D/O VASUDEV DESAI have release their 50% shares, rights, title and interest in the said Flat in favour of MR. VASUDEV SADASHIV DESAI and he became the single owner of the flat premises. Now he is selling the above said Flat to any interested Purchase or Buyer. If any person has any objection against m client over sale of the above said property or regarding legal heirs of the above property through claim of sale transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. the such person should raise her/his/their claims or objectio through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and it shall be assumed that the title of the said Flat premises is clear and marketable and their my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

Advocate, High Court, Mumba Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

# PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given on behalf of my client MRS. SANDHYA MANOHAR KOTIAN who is the legal heir and joint owner along with LATE. MR. MANOHAR KOTIAN in respect of Flat No. 203, Second Floor, RAMDEV HEIGHTS CO-OP. HSG SOC. LTD., Indralok Phase VI, Near Raj Vaibhav Bhayandar (E), Tal. & Dist-Thane-401105. M/S RAMDEV PROPERTIES had sold the above said Flat to MRS. SANDHYA MANOHAR KOTIAN & MR. 23.10.2013. MR. MANOHAR KOTIAN expired or 11.04.2024 at Mumbai. After the death of the deceased he has left behind 1. MRS. SANDHYA MANOHAI KOTIAN (wife) 2 MR MONIK MANOHAR KOTIAN (son) as his only legal heirs. By way of Release Deed dated 10.02.2025, MR. MONIK MANOHAR KOTIAN has released their shares, rights, title and interest in th said Flat to MRS. SANDHYA MANOHAR KOTIAN Thereafter, she has made application for membership to the Society to transfer the 50% shares of the said Fla premises. If any person has any objection against my client over transfer of the above said Flat or regardin legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title interest etc. then such person should raise her/his/ their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no daim shall be considered and the same shall be transferred in the name of MRS. SANDHYA MANOHAR KOTIAN as the single owner of the Flat premises and it shall be assumed that the title of the said Flat premises is clear and marketable.

Date: 15/02/2025 R.L. Mishra Advocate, High Court, Mumba Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

# **PUBLIC NOTICE**

Notice is being given on behalf of my Client Mr Ajay Sambhaji Salgaonkar & Mrs. Shakuntala Samhaji Salgaonkar They have agreed to purchas Flat bearing No.201, B- Wing, on the Second Floo in the BLDG. No. EC-85, admeasuring 360 Sc Ft. Carpet area i.e. equivalent to 510 Sq. Ft. Supe Built up area, in the Society known as "Krishna Mandir CHS. Ltd." situated at Evershine City Vasai Road (East), District-Palghar, Constructe on land bearing Survey No.265,266 lying, being and situated at Revenue Village-Achole, Taluka Vasai, District-Palghar by way of Agreeme for Sale dated 29/01/2025 from Mrs. Dolly D Dhamodiwala (The Vendor/Transferor) AND 1] Ms. Delna D. Dhamodiwala 2] Ms. Sanaya ). Dhamodiwala through its Power o ttorney Holder Mrs. Dolly D. Dhamodiwa The Confirming Party), which has registered efore the Sub Registrar Vasai-4 bearing No

Vasai-4-1976-2025 on dated 29/01/2025. Mrs. Dolly D. Dhamodiwala & Mr. Dhanjishaw Dhamodiwala Joint Owners of the above nentioned Flat. They purchased the said Fla from Star Evershine Civil Work Private Limited by an Agreement For Sale, dated 13/09/1995, which has registered before the Sub Registrar Vasaiearing No.P-2404-1995 dated 10/10/1995 Mr. Dhanjishaw Dhamodiwala died intestate on dated 03/08/2019, leaving behind him the following legal heirs: 1) Mrs. Dolly D. Dhamodiwala (Wife) 2) Ms. Delna D. Dhamodiwala (Daughter ) Ms. Sanaya D. Dhamodiwala (Daughter).

Therefore, any persons having any claims rights or dues in respect of the above referred property by way of ownership or encumbrance nowsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 10 days from the date of publication of this Notice of his such claim, if any, with all supporting document ailing which the transaction shall be complete without reference to such claim and the claims f any of such person shall be treated as waived

and not binding on us. Sd/- SHUKLA & ASSOCIATES

Advocates & Legal Advisor 208-B, Ashadeep, Silver Park, Mira Bhayande Road, Mira Road (E), Thane-40110 Date - 15/02/2025

# SWASTI VINAYAKA SYNTHETICS LTD.

Corporate Office: 306, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai 400 011. Website: www.swastivinayaka.com CIN No.: L999999MH1981PLC02404

Phone: (91-22) 4344 3555, E-mail: cs@swastivinayaka.com Statement of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024

The Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 ("Financial Results") have beer reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held or ebruary 14, 2025.

The Financial Results are available on the website of Stock Exchanges at <a href="https://www.bseindia.com/xml">https://www.bseindia.com/xml</a> <u>data/corpfiling/AttachLive/b13159d2-c702-4852-b261</u> 853812afb511.pdf and also on the Company's website www.swastivinayaka.com and can be accessed by scanning the

For Swasti Vinayaka Synthetics Limited

Rajesh Poddar Place: Mumbai Managing Director Date: February 14, 2025 DIN:00164011

#### TO WHOMSOEVER IT IS CONCERN

Take Notice that my clients Smt. Kalpana Ashwinkumar Galia (wife), Mr. Jitendra Ashwinkumar Galia (son), Mrs. Falguni Yogendra Trivedi (married daughter) (Releasors) legal heirs of Late Shri. Ashwinkuman Himatlal Galia (joint owner). That Late Shri. Ashwinkumar Himatlal Galia died intestate on 06.04.2024 leaving behind above legal heirs and successors. Above legal heirs have executed Released Deed dated June 2024 duly registered with the office of Subregistrar in favour of Mr. Dharmesh Ashwinkumar Galia (son) (Releasee) in respect of Flat No. 604, on 4th Floor, in J-25 Mahavir Nagar CHS Ltd., situated at Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai 400067adm. 218.62 sq. ft. i.e. 20.31 sq. mtrs. Carpet area on plot of land bearing CTS No. 128A/53/1/PT of Village Kandivali, Tal. Borivali, Mumbai

Any person/s have any kind of claim against the aforesaid flat, legal heirship and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, sale, mortgage, encumbrance, attachment, lien, charge, claim, lispendence, Lease, or otherwise howsoever are hereby requested to lodge their claims and objections in writing with documentary proof within 7 days from the date of publication of this notice at the undersigned address. If no claim is received within stipulated time limit, it will be deemed that the above mentioned Flat is free from all encumbrances and same will be considered as waived and abandoned unconditionally and irrecoverably.

> MS. NIKITA MEHTA Advocates High Court Bombay

Through this notice, all the people are informed that in the name of the late MR.SHIVRAM VASUDEO SAGWEKAR, the deceased member of this Housing Society, flat no. 105, 1st Floor, SHREYAS SRA Co-operation Housing Society Limited situated at; CTS NO. 448, 448/1 TO 56 Mowie Pahdi, Aarey Road, Goregaon (East) and the said flat was allotted by SRA, Vide ANNEXURE II ID NO. 16 on dated 29/12/2018. MR.SHIVRAM VASUDEO SAGWEKAR died on 26/02/2017 at Mumbai, leaving behind his deceased wedded wife, SMT. SUJATA SHIVRAM SAGWEKAR as his legal heir as per Indian Succession act. The property mentioned in the schedule herein below has been transferred in the name of SMT. SUJATA SHIVRAM SAGWEKAR dated 07/02/2021. Now legal hair (Wife of deceased member) wanted to sale/Transfer the property mentioned in schedule herein to MR. KISHOR SHANKAR VAIDYA presently residing at Room no.4, Solanki Chawl, Kalinkar Wadi Shraddhanand Road, near Firebirgate Vileparle (East) Mumbai-400057. Therefore, this notice is issued if any person is having any interest or claim, exchange, mortgage gift, trust, inheritance, family arrangement, Charges, pledge etc. whatsoever in respect of property mentioned in schedule herein. Also if any person /persons having objection in respect of below schedule property is hereby requested to notify the same objection in writing to the undersigned Advocate to the supporting documentary evidence within Fifteen days (15) from the date of publication hereof, along with certified copies of documents pertaining to the claim, if failing which, my clients will proceed to complete the sale transaction with purchaser as if there are no third party claims/objections/disputes in respect of the below Schedule Property and thereafter, no claims/objections/disputes will be entertained and the claim or objection, if any, has been knowingly Waived

Date: 14/02/2025 Prabhakar K. Mendar Place: Mumbai (Advocate High Court) Shop no.12,R-4 B-Wing Angarika Chs Ltd Ajgaonkar plot Saisiddhi Complex Jogeshwari (East) Mumbai-400069

क्रमांक - तह/बोरो/टे-३/कावि-९८२/२०२३

दि.१४/०२/२०२५ गीताचे गंगा तर्फे ट्रस्टी निशि त शरद झवेरी रा. बो/५, बालस्मृती अपार्टमेंट अंतरिक्ष टॉवर समोर, मुरार रोड, मृंलुड (प) मृंबई-४०००८०. गीतार्थ गंगा तर्फे ट्रस्टी सिध्दार्थ भास्कर शाह रा. फ्लॅट नं.८०३, ८वा मजला, इंद्रप्रस्थ, निलकांत व्हॅली, एम. जी. रोड, घाटकोपर, (पुर्व) मुंबई-४०००७७. अ.क्र.१ व २ तर्फे मखत्यार श्री. मकेश हिमतलाल दोशी रा.५, श्रुत देवता भवन, जैन मर्चट सोसायटी, )....अर्जदार

फतेहपुरा रोड, अहमदाबाद, गुजरात-३८००७ विरुध्द १) अमरिशचंद्र जगदीशनारायण अग्रवाल तर्फे मुखत्यार प्रकाश जयंतीलाल शाह, मो/८०९, स्काय गार्डन, चूक हिल टॉवरच्या पुढे, लोखंडवाला कॉप्लेक्स, ३ री क्रॉस लेन, अंधेरी (प), मुंबई-४०००५३. स्मिता अशोक अग्रवाल तर्फे

मुखत्यार प्रकाश जयंतीलाल शाह, -१४०३-४-३, ग्रीन एकर्स, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, लोखंडवाला गार्डन च्या समोर, अंधेरी (प.) मुंबई-४०००५३. पुजा अग्रवाल शेख उर्फ पुजा अशोक अग्रवाल तर्फे मुखत्यार प्रकाश जयंतीलाल शाह

उ सलोनी प्रशांत पांडे उर्फ सलोनी अशोक अग्रवाल तर्फे मुखत्यार प्रकाश जयंतीलाल शाह १४०३-१-बी, ग्रीन एकर्स, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, लोखंडवाला गार्डनच्या समोर, अंधेरी (पं.) मुंबई-४०००५३. अजय जगदिशनारायण अग्रवाल तर्फे **मुखत्यार प्रकाश जयंतीलाल शाह** ए/४३०१ इम्पीरियल हाइट्स,

ओशिवरा बस डेपो, बेस्ट नगर, गोरेगांव (प.) मुंबई-४००१०४. अ.क्र.१ ते ५ करीता मुखत्यारधारक **६.१) श्री. निशित शरद झवेरी**, रा. बी/५, बालस्मृती अपार्टमेंट अंतरिक्ष टॉवर समोर, मुरार रोड, मुंलुड (प), मुंबई-४००००८. ६.२) श्री. सिध्दार्थ भास्कर गाह

रा. फ्लॅट नं.८०३, ८वा मजला, इंद्रप्रस्थ, निलकांत व्हॅली एम. जी. रोड, घाटकोपर, (पुर्व) मुंबई-४०००७७. )....सामनेवाले विषय: अधिकार अभिलेखात नाव दाखल करणेबाबत. मौजे शिपवली, ता. बोरीवली येथील स.क्र.१३/७ या मिळकतीस वारसाने नाव दाखल करणेबाबत

संदर्भ: १) तलाठी साझा कांदिवली यांचा क्र.कांदिवली/बा.क्र.७६/२२-२३.

दि.१३/०२/२०२३ रोजीच्या पत्रासोबत अर्जदार गीतार्थ गंगा तर्फे निशीत शरद झवेर्र यांचा दि.३०/११/२०२२ रोजीचा अर्ज २) या कार्यालयाचे पत्र क्र. तह/बोरी/टे-३/कावि-३२९/२०२३ दि.१७/०२/२०२३

३) तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अंधेरी यांचेकडील अहवाल क्र.तह/अंधेरी, आरटीएस/बारस चौकशी/कावि-८५/२०२३ दि.११/०४/२०२३ उपरोक्त विषयांकीत प्रकरणी अर्जदार यांनी तलाठी साझा कांद्रिवली यांचे कार्यालयात दिनांव १३.०२.२०२३ रोजी मोजे शिंपवली ता. बोरीवली येवोल स.क्र.१३/७ या मिळकतीस वारसाने नाव

अंधेरी यांनी वारसा चौकशोबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर केला आहे. प्रकरणी तलाठी साझा ओशिवरा यांनी श्रीमती स्मिता अशोक अग्रवाल यांना दिनांक ०६.०३.२०२३ रोजीच्या पत्रान्वये अर्जान्वये सादर कागदपत्रात त्रुटी असल्याचे कळविले असता, ते हजर झालेल्य नाहीत. तसेच दिनांक २८.०३.२०२३ रोजी स्मरणपत्र पाठविले असता आपण कागदपत्रे सादर केलेर्ल नाहीत व जबाब देणेकामी हजर झाल्या नाहीत, असा अहवाल सादर केला आहे. तरी सदर मिळकतीर

दाखल करणेबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने वारसा चौकशीचा तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी

वारस असल्याबाबत दस्तऐवजाच्या पुराव्यासह आपले लेखा म्हणणे सादर करावे. तरी सदर प्रकणात या कार्यालयात दिनांक २१.०२.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. तरी सदर सुनावणीस आपण अगर आपले अधिकृत प्रतिनिधी यांनी आपलेकडील पुरावे, लेखी म्हणणे, मांडणेकामी उपरोक्त नमूद केलेनुसार वेळीच उपस्थित रहावे. अन्यथ आपले काही एक म्हणणे नाही असे समजून प्रकरणी गुणवत्तेवर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

#### **NOTICE**

SHRI. MILENUS JOHN FERNANDES and SMT. ANITA MARY MILENUS JOHN FERNANDES are the joint members of Shrushti (Parel) Co-operative Housing Society Ltd., address at Bhoiwada Naka, G. D. Ambekar Marg, Parel, Mumbai- 400012 and holding Flat No.601, 6th Floor, Building No.B in the building of the society, and SMT. ANITA MARY MILENUS JOHN FERNANDES died on 16.06.2022 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered by-laws of the society is available for Inspection by the claim/ objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 8 A.M.. to 8 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Shrushti (Parel) Co-operative Housing Society Ltd.

Date: 15.02.2025

Hon, Secretary

(Adv. M. H. CHHIPA)

JM Financial Home Loans Limited JM FINANCIAL

HOME LOANS

HOME LOANS

Plot No.68-E, Off. Datta Pada Road, Borivali East, Mumbai–400066.

**Notice Of Sale To Borrowers And Public At Large** 

Sale of Movable & Immovable Assets Charged to JM Financial Home Loans Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002.

The undersigned as Authorized Officer of JM Financial Home Loans Limited (JMFHLL) has taken over possession of the schedule and the security of the schedule and the sche

property under section 13 (4) of the SARFAESI Act.

In case the Borrower/ Co Borrower fails to repay the entire outstanding amount within a period of 30 days from date of this notice JMFHLL will be at liberty to dispose off the property under the provisions of SARFAESI Act.

Public at large is informed that the secured properly as mentioned in the Schedule is available for sale under the provisions of SAR-FAESI Act 2022 and The Security Interest (Enforcement) Rules, 2002, as per the terms agreeable to the company for realisation of JMFHLL's dues on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" "WHATEVER THERE IS". Loan Details:

Name of The Borrower(s) / Amount Due in Rs./-Mortgage Property Details Co-Borrower(s)/ Guarantor(s) Loan Account Number All That Flat No-201, E Wing, 2nd Floor, Admeasuring 40.89 Square Meters (Super Built Up/Built Up Area), In Area In Building Known As " Sai 1. Mr. Virendra Ramanand Tanti Rs.8,90,796/ (Rupees Eight Lakh 2. Ms. Kavita Virendra Tanti Ninety Thousand Seven Hundred Ninety-Six Only)
As on 12-Apr-2024

Apartment \*Constructed On N.A.Land Admeasuring 6660 Sq. Mtr., Lying, Being Survey No-121, Hissa No-1 Part Village: Tulinj, Taluka: Vasai, District: Palghar, Taluka And Registration, Sub- District: Vasai, 1/2/3/4/5/6 Loan Account Number: -HVIR18000002469

Standard terms & conditions for sale of property through Private Treaty are as under:

1. Sale through private treaty will be on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS"

The purchaser will be required to deposit 25% of the sale consideration on the next working day of receipt of Bank's acceptance of offer for purchase of property and the remaining amount within 15 days thereafter. The purchaser has to deposit 10% of the offered amount along with application which will be adjusted against 25% of the deposi

to be made as per clause (2) above Failure to remit the amount as required under clause (2) above, will cause forfeiture of amount already paid including 10% of the

amount paid along with application

In case of non-acceptance of offer of purchase by JMFHLL, the amount of 10% paid along with the application will be refunded without any interest. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to JMFHLL. The Authorized

Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims / rights / dues.

The purchaser should conduct due diligence on all aspects related to the property (under sale through private treaty) to his satisfaction. The purchaser shall not be entitled to make any claim against the Authorized Officer / Secured Creditor in this regard

JMFHLL reserves the right to reject any offer of purchase without assigning any reason

In case of more than one offer, JMFHLL will accept the highest offer.

The interested parties may contact the Authorized Officer for further details / clarifications and for submitting their application.

The purchaser has to bear all stamp duty, registration fee, & other expenses, taxes, duties in respect of purchase of the property.

Sale shall be in accordance with the provisions of SARFAESI Act / Rules.
 In case the borrower approaches JMFHLL and clears the outstanding amount, JMFHLL will have to cancel the deal and will repay

the amount paid towards sale consideration back to the prospective buyer. 14. Details of Authorised Officer - Name: Kishor Jagtap at Contact: 8850487119 Mail: Kishor Jagtap@jmfl.com.

Date : 15.02.2025 Place : Palghar, Maharashtra For JM Financial Home Loans Limited SD/- Authorised Officer

# KIRAN PRINT-PACK LIMITED

(CIN:L21010MH1989PLC051274)

Registered Office: W-166E TTC Complex, MIDC Pawne. Navi Mumbai . 400709 Website: kiranprintpack.wix.com/kiran; Email: kiranprintpack@gmail.com.

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 31.12.2024

(₹ In lakhs, except earning per share data) Three Months Ended Nine Months Ended Year Ended 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 **Particulars** Un-audited) (Un-audited) Un-audited) (Audited) (Un-audited) (Un-audited) Total Income From Operation 37.34 40.79 52.27 113.94 151.02 177.48 2 Net Profit/(loss) for the period (before Tax. Exceptional and/or Extraordinay Items) 2.68 (6.89)7.51 27.55 3.32 2.03 3 Net Profit/(loss) for the period before Tax (after Exceptional &/or Extraordinay Items) 2.68 2.03 (6.89)7.51 27.55 3.32 4 Net Profit/(loss) for the period after Tax, 7.51 (after Exceptional &/or Extraordinay Items) 2.68 2.03 (6.89)27.55 3.32 5 Total Comprehensive Income for the period (Comprising profit/ (loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)) 2.03 (6.89)27.55 3.32 6 Equity Share Capital 500.29 500.29 500.29 500.29 500.29 Reserve (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year (221.31)ngs Per Equity Share ( of Rs.10 each) (0.14)0.04 0.15 0.55 0.07 0.05 0.05 0.04 (0.14)0.15 0.55 0.07

# Notes:

. The above Financial result were reviewed by the audit committee thereafter approved and taken on record by the Board of Directors a

their meeting held on February 13, 2025. The above results for the quarter ended December 31, 2024 have been reviewed by the Statutory Auditors of the Company

The Company is engaged primarily in the trading business and accordingly there are no separate reportable segments as per Ind AS

4. The company has not received any shareholder / investors complaints during the Quarter ended December 31, 2024.

For KIRAN PRINT-PACK LIMITED

Karan Mohta

Director

Date: 14.02.2025 Place: Mumbai

**DIN**: 02138590 TARAPUR TRANSFORMERS LIMITED

Registered Office: S-112, 1st Floor, Rajiv Gandhi Commercial Complex, Ekta Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067

website: www.tarapurtransformers.com, email id: complianceofficer@tarapurtransformers.com, CIN NO.L99999MH1988PLC047303 Statement of unaudited Financial Results for the Quarter ended on 31st December, 2024

Quarter ending Year to date

orresponding thr months ended ir figures previousyear **Particulars** 31.12.2024 31.03.2024 31.12.2023 Total Income from operations (net) 9.95 69.65 23.53 Net Profit/(Loss) for the period (befor Exceptional Items and Tax) (87.34)(124.90)(21.09)Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional Items) 241.39 (124.90)(21.09)Net Profit/(Loss) for the period after tax (124.90)(21.09)241.39 Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 233 96 (86 60) (21 09) 1950.00 1950.00 Equity Share Capital 1950.00 Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year) \* (3482.17)Earning Per Share (Before extraordinary items) (of ₹ 10/- Each) 1.24 (0.64)(0.11)1.24 (0.64)b) Diluted (0.11)Earning Per Share (After extraordinary items) (of ₹ 10/- Each) a) Basic 1.24 (0.64)(0.11)

#### b) Diluted Notes:-

..सामनेवाले

The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of directors of the Company at its meeting held at Mumbai on 14th February, 2025 and published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The auditors have conducted a "Limited Review" of the above financial results.

Other income includes interest, rent etc.

The Company primarily deals in the business of manufacturing and repairs of Transformers as single segment hence Segment Reporting as defined in Indian Accounting Standard 108 (Ind-As-108) is not applicable to the Company.

The company had an outstanding liability of Canara Bank of Rs. 28,72,11,248.44/- in the form of Principal and Rs. 1,45,10,111.06/- in the form of accrued interest upto the period of FY 2014-15. Post FY 2014-15, the company had not been booking and recognizing the interest on this secured loan of Canara Bank in the books of accounts. The Company vide the OTS (One Time Settlement) scheme, settled the account with Canara Bank by paying Rs.7,00,00,000/- and on April 03, 2024, the Company received a No Dues Ćertificate.

Accordingly, the Company has offered the amount waved off of Rs. 23,17,21,359.50/-as 'Other Income'
The Company has filed an application U/S 7 of IBC, 2016 with NCLT Mumbai Bench for inititating Corporate Insolvency Resolution Process against Choudhary Global Limited for outstanding amount of Rs. 8,66,50,000/-. Hence the Mangament has decided to create

a 'provision for bad and doubtful advances' of Rs. 8,66,50,000/-Certain exceptional items credit balances have been written back and offerd as income as NCLT had ordered liquidation in respect of that party and the compay was sold as going concern by the liquidator and the party / liquidator had not claimed the amout payable by us. Further if that party claims the amount now then the claim will not be tenable due to Provisions of The Limitation Act, 1963.

Previous period figures have been regrouped and reclassified, where necessary, to make them comparable with current quarte The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites. (www.nseindia.com and

www.bseindia.com) and company website (www.tarapurtransformers.com) For & on behalf of the Board of Directors

Digambar Patil Place : Mumbai Director Din: 10725330

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

# एचसीकेके वेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल४५१००एमएच१९८३पीएलसी२६३३६१ **नोंदणीकृत कार्यालय:** ५१४, रुंगटा बिझनेस सेन्टर, ५वा मजला, गोविंद नगर, नाशिक-४२२००९. **दर.:**+९१-८९७६७०७६८३, ई-मेल: info@hckkventures.com, वेबसाईट: http://www.hckkventures.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल								
						(रु.लाखात)		
	संपलेली तिमाही			संपलेर्ल कालावः वर्ष ते ता	संपलेर्ले वष			
तपशील	38.88.88	30.09.28	39.99.93	39.97.78	39.99.93	39.03.78		
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२१.00	१६.८५	१९.२४	४८.१०	७६.०७	८३.२०		
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा								
विशेष साधारण बाबपूर्व)	9.30	७.२७	८.२७	१८.२९	३१.२५	३२.६२		
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा								
विशेष साधारण बाबनंतर)	6.30	७.२७	८.२७	१८.२९	३१.२५	३२.६२		
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक								
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	4.82	५.४७	२.३४	१३.६४	२५.३१	२५.८८		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता								
सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष								
उत्पन्न (करानंतर))	4.82	५.४७	२.३४	१३.६४	२५.३१	२५.८८		
समभाग भांडवल	३७१.00	३७१.००	३७१.००	३७१.00	३७१.००	३७१.00		

) सौमिकत टिप:

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आणि सेबी परिपत्रक क्र.सीआयआर, . सीएफडी/एफएसी/२०१६ दिनांक ५ जुलै, २०१६ नुसार स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे अहवालाचे संपूर्ण नम्ना कंपनीच्या www.hckkventures.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

0.84

दिनांक: १२ फेब्रुवारी, २०२५ ठिकाण: मुंबई

उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)



एचसीकेके वेन्चर्स लिमिटेडकरिता सही / अपूर्वा भार्गव व्यवस्थापकीय संचालक

0.६८

0.60

0.३७

0.36

0.0€

# किरण प्रिन्ट-पॅक लिमिटेड

(सीआयएन: एल२१०१०एमएच१९८९पीएलसी०५१२७४) कॉपोरेट कार्यालय: डब्ल्यु-१६६ई, टीटीसी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी पावणे, नवी मुंबई-४००७०९. ई-मेल:kiranprintpack.wix.com/kiran, वेबसाईट:www.kiranprintpack@gmail.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			•				(रु. लाखात)
			संपलेली तिमाही	t	संपलेली न	संपलेले वर्ष	
अ.	तपशिल	39.92.28	३०.०९.२४	39.92.23	39.92.28	39.92.23	39.03.28
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३७.३४	४०.७९	42.20	११३.९४	१५१.०२	१७७.४८
٦.	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२.६८	₹.0३	(६.८९)	७.५१	२७.५५	3.37
э.	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२.६८	₹.0३	(६.८९)	७.५१	२७.५५	3.37
٧.	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२.६८	₹.0३	(६.८९)	७.५१	२७.५५	3.37
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२.६८	₹.0३	(६.८९)	७.५१	રહ.५५	3.37
ξ.	समभाग भांडवल	400.79	५००.२९	400.78	400.28	५००.२९	५००.२९
<b>७</b> .	मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	-	-	-	-	-	(२२१.३१)
८.	मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रत्येकी) १) मुळ २) सौम्यकृत	0.04 0.04	0.08	(0.88) (0.88)	0.84 0.84	0.44 0.44	0.09

- वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले. कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात व्यापार व्यवसायात कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ विभागीय माहिती निवारण लागू नाही.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले किरण पिन्ट-पॅक लिमिटेडकरिता

> सही/-करण मोहटा

डीआयएन:0२१३८५९०

संचालक

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १४.०२.२०२५

# **MEGHNA INFRACON INFRASTRUCTURE LIMITED**

CIN No. L68100MH2007PLC175208

Regd. Office: 102/104, Shivam Chambers, S. V. Road, Goregaon (W), Mumbai - 400062

Web: https://meghnarealty.com • Email: info@meghnarealty.com • Tel: 022-42660803 Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Month Period Ended on December 31, 2024

H	Rs. in lakhs except per Share Data							
П	Particulars		uarter Ende				Year Ended	
	Particulars	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)		31.12.2024 (Unaudited)		31.03.2024 (Audited)	
1	Income from operations (a) Net sales/income from operations (Net of excise duty) (b) Other income	996.75 3.98	328.64 2.32	N.A. N.A.	2775.52 9.95	N.A. N.A.	5352.24 215.42	
П	Total income from operations	1.000.73	330.96	-	2.785.47	N.A.	5.567.66	
2	Expenses (a) Construction Cost (b) Purchases of stock-in-trade and Investment (c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and Share & Securities (d) Employee benefits expense (e) Finance Cost (f) Depreciation and amortisation expense (g) Other expenses	212.88 - 62.77 17.14 1.16 6.95 210.41	203.77 1.25 (1.25) 10.47 27.67 1.14 61.59	N.A. N.A. N.A. N.A. N.A.	1056.15 171.37 408.06 37.78 29.94 8.93 346.43	N.A. N.A. N.A. N.A. N.A. N.A.	45.69 4,084.94 945.43 31.45 25.30 5.78 102.80	
Ш	Total expenses	511.31	304.64	-	2,058.66	N.A.	5,241.39	
3	Profit / (Loss) before Extraordinary Items and Tax	489.42	26.32	-	726.81	N.A.	326.27	
4	Extraordinary items	-	-	-	-	N.A.	-	
5	Profit / (Loss) before tax	489.42	26.32	-	726.81	N.A.	326.27	
6	Current Tax	120.32	2.25	N.A.	156.00	N.A.	9.04	
7	Minimum Alternate Tax Credit Entitlement	-			-	-		
8	Taxation Of Earlier Years	7.29	-	N.A.	7.29	-	-	
9	Deffered Tax	(0.35)	0.25	N.A.	0.01	N.A.	(0.34)	
10	Net Profit / (Loss) after tax	362.16	23.82	N.A.	563.51	N.A.	317.57	
11	Minority Interest	(21.75)	6.25		(32.20)	N.A.	(0.37)	
П	Net Profit/(Loss) after tax and Minority Interest	340.41	30.07		531.31	N.A.	317.20	
11	Other Comprehensive Income							
12	a) Item that will not be reclassified to profit & loss	(5.41)	-	N.A.	(5.41)	N.A.	0.01	
13	b) Income Tax Relating to items that will not be reclassified to profit & loss	1.36	-	N.A.	1.36	N.A.	-	
14	Total other Comrehensive Income (12-13)	(4.05)	-	-	(4.05)	N.A.	0.01	
15	Total Comprehensive Income for the Peroid (10+14)	336.36	30.07	N.A.	527.26	N.A.	317.21	
16	Net Profit Attributable to : a) Owner of the Company b) Non Controlling Interest	159.72 180.69	14.11 15.96	N.A. N.A.	249.29 282.02	N.A. N.A.	148.83 168.37	
17	Other Comprehensive Income Attributable to: a) Owner of the Company b) Non Controlling Interest	(1.90) (2.15)	-	N.A. N.A.	(1.90) (2.15)	- N.A.	- 0.01	
	Total Comprehensive Income Attributable to: a) Owner of the Company b) Non Controlling Interest	157.82 178.54	14.11 15.96	N.A. N.A. N.A.	247.39 279.87	N.A. N.A.	148.83 168.38	
Ш	Paid-up equity share capital (Face Value per share 10/-)	1086.19	1086.19	N.A.	1086.19	N.A. N.A.	1086.19	
19 20	Reserve excluding Revaluation Reserves Earnings per share ( Rs.10/-) (before Extraordinary Items) (not Annualised) (a) Basic (b) Diluted	3.13 3.13	0.28 0.28	N.A. N.A.	4.89 4.89	N.A. N.A. N.A.	2.92 2.92	
21	Earnings per share ( Rs.10/-) (after Extraordinary Items)(not Annualised) (a) Basic (b) Diluted	3.13 3.13	0.28 0.28	N.A. N.A.	4.89 4.89	N.A. N.A.	2.92 2.92	

The Financial Results of the Company for the Quarter and Nine Month endedDecember 31, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meeting held on February 14, 2025. The Proceeding Statutory Auditors of the Company has carried Limited Review of the result for the quarter 30th june 2024 and curren

Statutory auditor has carried out Limited review of the result for the quarter and Nine Month ended 31st December, 2024 Parent Company has entered into partnership with Meghna Akar Construction on 25 th January 2024. Hence the figures of corresponding guarter and Nine Month ended on 31st December 2023 is not applicable

ment include the financial results of following entities:
una Infracon infrastructure Limited
Holding Company
na Akar Construction
Partnership firm Meghna Infracon infrastructure Limited
Meghna Akar Construction
Meghna Developers AOP

Navkhanda Infracon LLP

Meghna Infracon LLP Operating Segment has been identified on the basis of the business activities carried out by the Company. The Company is operating

by the segments i.e. Investmenting & other Financial Activity and Real Estate segment. Hence as per accounting standard 108, the company has made "segment reporting" for operating segment as per annexure.

Figures of previous year /period have been regroupedre classified wherever necessary, to make them comparable.

For Meghna Infracon Infrastructure I imited

MR. VIKRAM J. LODHA Whole Time Director (Din No. 01773529)



सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०८०५४५ नोंदणीकृत कार्यालय: पिपे नगर, गाव सुकेली, एन.एच. १७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जिल्हा रायगड-४०२१२६ (महाराष्ट्र).

ई-मेल:secretarial@mahaseam.com, वेबसाईट:www.iindal.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि

नोंद	नोंदणीकृत भागधारक/दावेदारांनी त्याऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.							
अ.	प्रमाणपत्र	अनुक्रमांक	फोलिओ	द.मु.	भाग	भागधारकाचे		
क्र.	क्र.	पासून – पर्यंत	क्र.	(रु.)		नाव		
१	७२५३	२३३८०७०१-२३३८११००	७२५१	ų	800	अतुल मल्होत्रा		
2	१३६३५	७०९०६९६३-७०९०७३६२	७२५१	<b>પ</b>	800	अतुल मल्होत्रा		
з	१४४०	३०५१०१-३०५३००	१४३९	ų	200	अतुल मल्होत्रा		
Х	१२१३९	७०५७०५२३-७०५७०७२२	१४३९	<b>પ</b>	200	अतुल मल्होत्रा		
जर	कोणा व्यक्तीस	उपरोक्त भागप्रमाणपत्राबाबत क	ाही दावा/आक्षे	प असल्यास	न त्यांनी त्य	गांचे दावा कंपनीचे अंतरिम		

कॉपोरेट कार्यालय-प्लॉ<mark>ट क्र.१०६, इन्स्टिट्युशनल सेक्टर ४४, गुरूग्राम-१२२००३ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १५</mark> **दिवसांत** सादर करावेत. तदनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कोणत्याही दायित्वाशिवाय उपरो . गिधारक व दावेदारांना दुय्यम/वेगवेगळे भागप्रमाणपत्र वितरीत करण्याची प्रक्रिया कंपनी सुरू करेल.

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडकरित

दिनांक: १४.०२.२०२५ ठिकाण: गुरगाव

JINDAL

कंपनी सचिव

# NITCO

# नीटको लिमिटेड

सीआयएन: L26920MH1966PLC016547 नोंदणीकृत कार्यालय : ३/ ए, रेकॉंडो कंपाउंड, सुदाम काळू अहिरे मार्ग, ग्लॅक्सो, वरळी कॉलनी, मुंबई महाराष्ट्र भारत ४०० ०३० **दरध्वनी क्रमांक :** + ९१ २२ २५७७ २८००/२५७७ २७९०

ई-मेल: investorgrievances@nitco.in संकेतस्थळ: www.nitco.in विशेष सर्वसाधारण सभा (०२/२०२४-२५) ची सूचना आणि ई-मतदान माहिती

कंपनी कायदा २०१३ (''कायदा'') च्या लागू असलेल्या सर्व तरतुर्दीना अनुसरून आणि त्यानंतर त्या अंतर्गत बनविण्या आलेल्या विविध नियमांना अनुसरून, तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स् . अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट) अधिनियम २०१५ (''दि लिस्टिंग रेगुलेशन्स') आणि विविध परिपत्रके जी कॉर्पो रेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी जारी केली आहेत (''परिपत्रके'') यांच्या अनुसार बाद्वारे सूचित करण्यात येते की नीटको लिमिटेड (''कंपनी'') यांच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा (''ईजीएम'') (०२/२०२४–२५) मंगळवार, दिनांक ११ मार्च २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२.०० वाजाता व्हिडिओ कॉन्फरिन्सिंग/तर दुकशाव्य माध्यमे (''व्हीसी'/''ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातृन सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीच्या शिवाय तसेच विशेष सर्वसाधारण सभेचे सूचनेत नमूद रण्यात आलेल्या विषयांच्या अनरूप घेण्यात येणार आहे. कायद्याच्या कलम १०३ च्या अनसार विशेष सर्वसाधार भेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासा गृहीत घरण्यात येणार आहे. परिपत्रकाच्या अनुसार विशेष सर्वसाधारण समेची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/रजिस्टर आणि ट्रान्सफर एजंट (''आरटीए'')/डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट्स (''डीपी'') यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया कंपनीने शुक्रवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातृत पूर्ण केली आहे. वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ (<u>Inttps://</u> www.nitco.in/corporate/investors/PDFFiles/Nitco-NoticeofEGM-11032025.pdf) थेथे तसेच मांडवली बाजारांची संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ (<u>www.nseindia.com</u>) येथे आपि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') यांचे संकेतस्थळ (www.evoting.nsdl.com) येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे

असे सभासद ज्यांचे ई-मेल तपशील कंपनी/आरटीए/ दीपी यांच्याकदे या आधीच नोंटणीकत आहेत असे सभास दुरस्त ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून होणारे मतदान आणि विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदा . यांच्या संदर्भातील सूचना विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे अवलंबू शकतात.

ई-मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी सभासद एनएसडीएल यांना evoting@nsdl.com या तपशीलावर विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचने नमूद करण्यात आलेली प्रपत्रे सोबत जोडून विनंती पाठवू शकतात.

जयद्याचे कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार आणि कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच लिस्टिंग रेगुलेशन्स चा नियम ४४ यांच्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयावर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीने आणि विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची संधी सभासदाना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई-मतदान सुविधा एनएसडीएल यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष सर्वसाधारण संभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयावर संभेच्या पूर्व दूरस्थ ई-मतदान पद्धतीने ज्या सभासदांनी मतदान केलेले नाही तसेच जे सभासद विशेष सर्वसाधारण सभेला व्हीसी ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित आहेत अशा सभासदांना विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान मुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व विषयावर इलेक्टॉनिक पद्धतीने कामकाउ

सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच **मंगळवार, दिनांक ४ मार्च २०२५** रोजी कंपनीच्या एकूर पेड अप इक्रिटी शेअर कॅपिटल भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या भांडवलाच्या प्रमाणावर अवलंबून असतील कट ऑफ तारीख म्हणजेच **मंगळवार, दिनांक ४ मार्च २**०२५ रोजी ज्यांची नावे डिपॉझिटरी यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तके तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत असतील असे सभासद दुस्स्त ई-मतदान पद्धतीने तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदान ई-पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील

अशी कोणतीही व्यक्ती जी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्यात आल्याची प्रक्रिया पृण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, दिनांक ४ मार्च २०२५ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग उपलब्ध असतील तर अशी व्यक्ती ई-च्या माध्यमातून <u>evoting@nsdl.com</u> किंवा <u>investorgrievances@nitco.in</u> या पत्त्यावर संपर्क साधून आणि आपला डीपी आयडी तसेच क्लायंट आयडी नमृद् करून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र संबंधित व्यक्ती एनएसडीएल यांच्याकडे दुस्त ई-मतदानासाठी या आधीच नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करू शकते.

दुस्त ई–मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या कालावधीच्या दरम्यान उपलब्ध करून देण्या यणार आहे

शुक्रवार, दिनांक ७ मार्च २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९.०० वाजल्यापासून
सोमवार, दिनांक १० मार्च २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत

त्यानंतर दरस्थ ई-मतदान प्रारूप दरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएल यांच्याकडन बंद करण्यात येईल सभासदांनी एखाद्या प्रस्तावावर एकदा मतदान केले असेल तर त्यांना त्यात बदल करण्यास अनुमती दिली

या कालावधीत असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅट स्वरूपा आहेत असे सभासद विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजाव शकतात. जे सभासद विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित आहेत आणि ज्यांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला नाही अशा सभासदांकरिता विशेष सर्व साधारण सभेच्या ठिकाणी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ज्या सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई असे सभासद विशेष सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात मात्र

त्यांना विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही. दूरस्थ ई-मतदान तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या सविस्तर प्रक्रियेचा विस्तृत तपशील आणि विशेष सर्वसाधारण सभेला व्हीसी तसेच ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थि राहण्याच्या प्रक्रियेचा तपशील विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे आणि ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ (https://www.nitco.in/corporate/investors/PDFFiles/Nitco-NoticeofEGM11032025.pdf) येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ती एनएसडीएल संकेतस्थळ (www.evoting.nsdl.com) येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर समभाग धारक (<u>www.evoting.nsdl.com</u>) संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले सभासदांकरिता फ्रिक्केन्टली आस्क्ड क्रेश्चन तसेच सभासदांसाठी उपलब्ध असलेली ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२ - ४८८६ ७००० येथे संपर्क साधू शकतात किंवा श्री. सुकेत शेट्टी यांच्याशी (<u>evoting@nsdl.</u>

दुरस्थ ई-मतदान प्रक्रिया तसेच विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी कंपनीने छाननी अधिकारी म्हणून श्री. अंकित सेठी

(प्रोप्रायटर अंकित सेठी अँड असोसिएट्स) प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. ११. मतदानाचे निकाल विहित करून देण्यात आलेल्या कालावधीत जाहीर करण्यात येतील आणि ते छाननी अधिकारी यांच्या एकत्रित अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ (<u>www.nitco.in</u>) येथे तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ (www.evoting.nsdl.com) येथे प्रसिद्ध करण्यात येतील आणि त्यांची माहिती बीएसई नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांना कळविण्यात येईल

नीटको लिमिटेड करित गीता शाह

दिनांक : १४ फेब्रुवारी २०२५ कंपनी सेकेटरी आणि कम्प्लायन्य अधिकार सभासद क्रमांक : ए ५७२८८

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



# दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि.

मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ दूरध्वनी क. ०२२-२३८९१२३३ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com

स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उदधोषणा (Proclamation of Sale

नियम १०७(११) इ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (११) इ अन्वये मला मिळालेल्या अधिकारान्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/ प्रभारित आहेत. जिचा **प्रत्यक्ष कब्जा** दि डेक्कन मर्चेट्स को-ऑप बँक लि., मुंबई, तारण धनकोंच्या वसुली अधिका-यांनी घेतला आहे. त्याखालील विनिर्देशानुसार संबंधितकर्जदार आणि जामीनदारांकडून दि डेक्कन मर्चेट्स को-ऑप. बँक लि., मुंबई (तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी **दि. २६.०३.२०२५ रोजी स.११:३० वा जे आहे जेथे आहे" "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे"** तत्वाने विकण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली टेक्नीकल बीड व फायनान्शियल बीड दोन वेगवेगळ्या पाकीटात द्यावीत. ही दोन्ही पाकीटे एकत्रित एका पाकिटात घालून मोहोरबंद लिफाप-यातील देकार, बँकेच्या **मुख्य कार्यालयात दि.२५-०३-२०२५** रोजी किंवा त्यापुर्वी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते ५.००वा. वेळेत दाखळ करावेत

गहाण स्थावर मालमत्तेचे वर्णन

	(6) 1 0-11-10-1111-1 - 1-1								
कर्जदार/ हमीदाराचे नाव	गहाण मालमत्तेचा तपशील	आरक्षित मूल्य, यापेक्षा कमी मूल्याने	इसारा अनामत रक्कम(विक्री	मालमत्ता पाहण्याची तारीख व वेळ					
		मालमत्तेची विक्री केली जाणार नाही	किंमतीच्या१५%) रू लाखात						
मालक :- श्री. शंकर कुंचिकोर्वे.	टेनामेंट नं १९७/२९३६, ग्रुप नं ८ बी, टागोर नगर पोस्ट ऑफिस जवळ, हरियाली व्हिलेज, विकोळी (पुर्व), मुंबई- ४०००८३ मालक :- श्री. शंकर कुंविकोर्वे. एकूण क्षेत्रफळ २३४. ९१ चौ. फुट कारपेट	₹.३२.०७	रु. ४.८१/-	दि. १३.०३.२०२५ आणि दि. २०.०३.२०२५ सकाळी.११.३० वाजता					

लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे

a) निविदा अर्ज बँकेच्या मुख्यालयात किंवा कोणत्याही शाखेतून रक्कम रूपये ३,०००/- (विना परतावा) भरणा करून **दि.२५.०३.२०२५** . गर्यंत उपलब्ध आहेत. इसारा रक्कम ही दि डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक लि. च्या नावाने मुंबई येथे´ देय असलेल्या डिमांड ड्राप-ट किंवा RTGS/NEFT च्या रूपाने जमा करताना आपल्या ऑफर सोबत जमा करणे. जर इच्छूकदार सदर लिलावात यशस्वी झाला नाही तर सदर रक्कम विना व्याजासह परत केली जाईल.

२) आलेल्या निविदा **दि <del>डेक्कन मर्चेट्स को-ऑप. बँक लि., मुंबई</del>च्या** मुख्य कार्यालयात **दि.२६.०३.२०२५ रोजी सकाळी ११.३० नंतर** उघडण्यात येतील. इच्छूकदार निविदा उघडल्यानंतर आपली ऑफर रक्कम वाढवू शकतात. इच्छूकदार हे स्वतः उपस्थित असले पाहीजेत. प्रशस्वी इच्छूकदार यांनी खरेदी रकमेच्या **२५ टक्के रक्कम (१५ टक्के इसारा रक्कम पकडून)** त्वरीत बँकेत भरणा केली पाहीजे. उर्वरीत ७५ टक्के रक्कम ही बँकेचे ऑफर पत्र मिळाले. पासून ३० दिवसांचे आत भरणा केली पाहीजे. अन्यथा इच्छूक खरेदीदाराने ारलेली पूर्ण रक्कम ही कोणतेही कारण न देता बँक खाती जमा केली जाईल

बँकेने विक्री व्यवहाराकरीता कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. चौकशी तसेच खरेदी संबंधीअटी व नियमांची माहिती खाली सही orvuir यांचेकडे मिळेल. बँकेला कोणतीही निविदा किंवा सर्व निविदाकोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार आहे. कर्जदार/जामीनदार यांना वैज्ञानिक सुचना आपण वरील रक्कम ही लिलावापूर्वी भरावी. अन्यथा सदर माल मत्तेची विक्री करणेत येईल

काही रक्कम येणे असल्यास ती आपणाकडून व्याज व खर्चासोबत वसूल केली जाईल.

दिनांक: १५-०२-२०२५ ठिकाण : मुंबई

सही/-वसली अधिकारी दि डेक्कन मर्चेन्टस् को-ऑप. बँक लि.

# Accedere

### ACCEDERE LIMITED

Regd Off: Unit 119 1st Floor, Andheri Industrial Premises, Near Janaki Centre, Off Veera Desai Road, Andheri West, mbai, MH - 400053, India. Website: https://accedere.jo/ • Email: info@accedere.jo

Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024

	Quarter and Nine Months ended 31st December, 2024								
0			Quarter Ended		Nine Mon	Year Ended			
Sr. No.	Particulars Particulars	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024		
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1.	Income								
	(a) Revenue from Operations	72.77	105.55	97.91	275.28	176.40	255.89		
	(b) Other Income	0.82	0.02	(0.16)	0.84	0.12	14.73		
	Total Income	73.59	105.57	97.76	276.12	176.52	270.61		
2.									
	(a) Purchases of Stock-in-trade	-	_	-	_	_	4.52		
	(b) Change in inventories of finished goods	-	-	-	-	-	(4.52)		
	work-in-progress and stock-in-trade								
	(c) Employee Benefits Expense	35.00	39.44	27.92	111.74	67.83	95.01		
	(d) Financial Expenses	0.04	0.05	0.30	0.30731	0.31	0.58		
	(e) Depreciation and amortisation expense	4.37	4.07	5.06 62.05	12.83 130.99	14.49 100.94	20.59 161.78		
	(f) Other Expense	25.65 <b>65.06</b>	48.16 <b>91.73</b>		255.87	183.57	282.48		
3.	Total Expenses Profit / (Loss) from Operations before exceptional	8.53	13.84	95.33 2.43	20.25				
٥.	and extraordinary items and tax (1-2)	0.00	13.04	2.43	20.25	(7.05)	(7.35)		
4.	Exceptional Items	_	_	l _	_	_	0		
5	Profit / (Loss) before extraordinary items and	8.53	13.84	2.43	20.25	(7.05)	(7.35)		
"	tax (3-4)		10101		20120	(1100)	(1100)		
6.	Extraordinary Items	_	_	-		0			
7.	Profit / (Loss) before Tax (5-6)	8.53	13.84	2.43	20.25	(7.05)	(7.35)		
8.	Tax Expense:								
	(a) Current Tax	5.97	3.25	-	5.97	0	3.33		
	(b) Deferred Tax	_	_	_	_	0	(1.25)		
9.	Profit / (Loss) for the period/year (7±8)	2.56	10.60	2.43	14.29	(7.05)	(9.42)		
10.									
	A. Items that will not be reclassified to profit or loss	l							
	(i) Fair valuation of Equity Instrument through Other	(3.84)	0.68	-	(3.84)	-	0.01		
	Comprehensive Income								
	(ii) Income Tax on above	0.97	(0.17)	_	0.97	_	-0.00		
	Total Other Comprehensive Income	(2.87)	0.51	_	(2.87)	_	0.01		
11.		(0.30)	11.10	2.43	11.42	(7.05)	(9.43)		
	Minority Interest	_	0.46	(3.56)	(1.69)	(6.98)	(2.33)		
	Other Comprehensive Income (OCI)			0.13		-0.00	_		
	Profit / (Loss) for the period/year after Minority	(0.30)	10.64	5.99	13.11	(0.06)	(7.08)		
	Interest i.e. available for shareholders								
12.		448.77	448.77	475.74	448.77	475.74	448.77		
4.0	Rs. 10 each								
13.	1 ( )								
	(not annualised)				0.00				
	(a) Basic	-0.01	0.24	0.13	0.29	-0.00	-0.16		
1	(b) Diluted	-0.01	0.24	0.13	0.29	-0.00	-0.16		

Notes

1) The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its meeting held on 13th February 2025

and also Limited Review were carried out by the Statutory Auditors. 2) This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

3) The figures for the quarter ended 31st December 2024 are balancing figures between the unaudited figures in respect of Nine Months ended and

4) The company has not carried on more than one activity and therefore "Ind AS 108 - Operating Segment" is not applicable to the Company. 5) Previous period/year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period.

For and on behalf of the Board of Directors of

Place: Mumbai Date: 13.02.2025

Ashwin Chaudhary Managing Director

# **VALIANT ORGANICS LIMITED**

Registered Office: 109, Udyog Kshetra, 1st Floor, Mulund Goregoan Link Road, Mulund West- 400080 Maharashtra CIN: L24230MH2005PLC151348 Email ID: investor@valiantorganics.com Website: www.valiantorganics.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 (Rs. in lakhs except EPS

unto the half year ended 30th September 2024, which were subjected to limited review

Standalone Consolidated Nine Month Ended Year ended Nine Month Ended Year ended Quarter ended Quarter ended **Particulars** 31-Dec-24 | 30-Sep-24 | 31-Dec-23 | 31-Dec-24 | 31-Dec Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudite Total Income from Operations (Net) 19,190.05 16,219.61 14,175.66 | 52,239.52 | 50,129.26 | 68,011.75 | 19,190.44 | 16,270.80 14,175.66 52,291.10 55,354.50 Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 555.11 (1,265.40) (860.68)(469.47 469.64 (1,088.94 555.20 (1,214.48) (861.10)(418.82)1,188.74 (371.78)Exceptional items/Share of Profit) or Associates 575.00 575.00 80.34 (162.42)(120.02)(99.53)454.98 (497.55)Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 464.60 (1,115.85) (668.96)(695.44)759.45 (304.34)546.41 (1,246.88)(789.40)(762.46)1,178.60 (839.65)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 423.33 (1,141.32) (623.99)(744.97 760.95 (233.60)503.76 (1,272.62) (744.44)(813.65) 1,180.10 (768.91)Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each) 2,759.90 2,757.50 2,759.90 2,757.50 2,759.90 2,759.90 2,757.50 2,759.90 2,757.50 Reserves (excluding Revaluation Reserve) 63,730.40 70,171.78 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1.18 (4.37)(2.45)(3.35)(1.12)1.08 (4.52)(2.90)(3.67)3.24 (3.07)1.12 (4.30)(2.42)(3.35)2.74 (1.09)1.01 (2.85)(3.67)

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company i.e.

www.valiantorganics.com The above results for the quarter ended ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on February 13, 2025. The Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).



For Valiant Organics Limited Sd/-Mr. Mahek Chheda

Director & CFO

DIN:06763870

Dated: February 13, 2025